

11. यत् AV. 7,73,8. VS. 4,13,6,16, 10,29. AIT. BR. 1,22,2,13. TS. 2,6,1,1,3,1,4,4. 10,2. ÇAT. BR. 1,5,3,23. 3,8,3,21. ऋ० 6,6,3,17. — 2) f. a) personifiziert als Tochter Dakṣha's, Gattin Agni's (des Agni Abhimānin) AK. 2,7,21. TAUK. 1,1,71. H. 1100. HALĀS. 1,66. MBH. 1,7351. 3,14295. fgg. 14514. fgg. 5,8967. HARIV. 3288. 7738. R. 5,25,25. RAḢ. 1,56. VARĀH. BH. S. 48,56. KATVĀS. 96,5. VP. 54,59. MĀRK. P. 50,23. 52,27. Verz. d. Oxf. H. 23, b, 3. 24, b, 17. fgg. 39, b, 20. 48, a, 28. BRĀG. P. 4,1,59. PAÑĀK. 1,10,93. 11,37. 2,5,46. — b) N. pr. einer buddhistischen Gottheit TAUK. 1,1,17.

स्वाहाकारण n. = स्वाहाकृति Comm. zu AV. PAIT. 4,105.

स्वाहाकार् m. der Wunsch und Zuruf स्वाहा, Besprechung mit demselben TBA. 2,1,2,3. ÇAT. BR. 1,5,3,13. 22. 2,2,1,3. 6,3,3,18. als sog. Gottheit eines Prajāgā TS. 2,6,1,1. ÇAT. BR. 4,1,1,22. KĪTJ. ÇA. 15,4,44. 18,5,16. °प्रदाना जुहेत्ययः 1,2,7. KAUC. 1. LĀTJ. 1,2,6. — MBH. 3,1127. R. 1,53,14 (54,16 Gora.). 5,12,22. SUÇA. 1,7,1. LALIT. ed. Calc. 313,6.

स्वाहाकृत् adj. besprechend —, weihend mit Svāhā, Opferer HARIV. 1969.

स्वाहाकृति f. Besprechung —, Weihung mit स्वाहा RV. 1,188,11. विश्वे देवाः स्वाहाकृतिं पवमानस्या गतम् 9,5,11. ÇAT. BR. 3,8,1,16. 13,2,11,2. TS. 3,1,5,2. 6,3,9,5 (TS. PAIT. 3,7). als sog. Prajāgā-Gottheit NAIGH. 5,2. NIR. 8,20. VS. 28,34. AIT. BR. 2,13. ÇAT. BR. 13,5,3,11. LĀTJ. 9,10,8. ĀÇV. ÇA. 10,8,14. Schol. zu KĪTJ. ÇA. 6,6,21.

स्वाहापति n. der Gatte der Svāhā d. i. Agni DHAR. im ÇKDR. HARIV. 13955. BĀLAR. 236,14.

स्वाहाप्रिय m. desgl. HALĀS. 1,62.

स्वाहाभुज् adj. Svāhā genießend, — empfangend; m. ein Gott TAUK. 1,1,5. H. 88.

स्वाहार (6. सु + घ्रा०) adj. leicht herbeizuschaffen R. 2,31,26. स्वाहार्क ed. Bomb.

स्वाहार्क (स्वाहा + घर्क) adj. der Besprechung —, Weihung mit Svāhā würdig, opferwürdig R. ed. Bomb. 2,31,26.

स्वाहावन n. N. pr. eines Waldes PAÑĀK. 1,10,44.

स्वाहावल्लभ m. = स्वाहापति BĀLAR. 280,8.

स्वाहाशन (स्वाहा + 2. घ्रा०) m. = स्वाहाभुज् H. 88, Schol.

स्वाहि m. N. pr. eines Sohnes des Vṛgīnivant HARIV. 1969. VP. 4,12,1.

स्वाहुत (6. सु + घ्रा०) adj. dem man wohl —, richtig geopfert hat: Agni RV. 1,44,4. 6. 3,27,5. 7,12,1. 16,2. 8,39,6.

स्वाह्य (von स्वाहा) m. metron. Kārttikeja's MBH. 3,14638.

स्वाह् s. स्वह्.

स्वाहा adj. dem das Svāhā gebührt: Götter AV. 9,3,25.

स्विका s. u. स्वक.

स्वित् für सुवित. स्वित्ते मो धाः VS. 3,5.

1. स्वद्, स्वैदते (स्नेहनमोचनयोः, auch मोहन st. मोचन) DHĀRUP. 18, 4. schwitzen KHĀND. UV. 6,2,3. स्वैद्यति (गात्रप्रनर्णो) DHĀRUP. 26,79. dass. KĪTJ. ÇA. 25,11,28. ADH. BR. in Ind. St. 1,41. MBH. 6,60. KĀRAKA 1,14. GĪR. 10,16. 11,10. BRĀG. P. 1,14,19. घस्विदन् BHATJ. 15,50. स्वियते JĀS. 2,13. स्वियमान SUÇA. 2,184,5. सिध्दान्तं schwitzend:

यस्तं इध्मं वमरत्सिध्दानः RV. 4,2,6. 5,42,10. 7,103,8. स्वित् P. 1,2,19. 7,2,16. 1) in Schweiss gekommen oder gebracht, mit Schwitzmitteln behandelt: स्वित्: स्नातो मलादिव VS. 20,20. MBH. 7,773 (खिन्न ed. Bomb.). R. 5,1,27. 7,23,5,71. KUMĀRAS. 7,77. ÇĀK. 142. Spr. (II) 1315. KATHĀS. 18,78. BRAHMA-P. in LA. (III) 87,20. SUÇA. 1,37,15. 2,183,16. 184,6. घति० KĀRAKA 1,14. — 2) gedämpft, gesotten HARIV. 8446. सु० (s. auch bes.) 8440. घ० MĀRK. P. 50,45. द्वि० BRAHMAVAIV. P. im ÇKDR. unter d. W. — Erhält keinen Bindevocal nach Kār. 3. 8 aus Siddh. K. zu P. 7,2,10. der Anlaut geht in ष über nach Vop. 8,43.

— caus. स्वैदयति schwitzen lassen, mit Schweiss treibenden Mitteln (स्वैद) behandeln SUÇA. 2,56,20. 182,5. 8. 9. स्वैदित (= स्वित् P. 1,2,19. Vop. 26,104) von einem Hundeschwanz so v. a. erweckt Spr. (II) 7355.

— desid. vom caus. सिस्वैदयिषति P. 8,3,62. Vop. 19,17.

— घ्रा, partic. घ्रासिध्दानं schwitzend RV. 10,106,10.

— उप s. उपस्वैद. caus. schwitzen lassen, mit Schweissmitteln behandeln SUÇA. 2,182,8.

— परि caus. dass. SUÇA. 2,193,11.

— प्र in Schweiss gerathen: प्रसिध्दिरे (so ed. Bomb.) MBH. 7,773. partic. प्रस्वित् schwitzend 1582. R. 2,26,8. 40,49. 100,35 (108,35 Gora.). प्रस्वैदित und °वत् P. 1,2,19. Schol. — Vgl. प्रस्वैद fg.

— सम् caus. schwitzen lassen, mit Schweissmitteln behandeln SUÇA. 2,336,10. — Vgl. संस्वैद fgg.

2. स्वद् (wohl 6. सु + इद्; vgl. कुविद्) enklitische Partikel VS. PAIT. 2,16. wohl, wirklich; etwa, irgend, denn (in Fragen) AK. 3,4,33 (39),3. H. an. 7,15 (सित् gedr.). MED. avj. 27. HALĀS. 5,94. 1) namentlich nach dem Fragepronomen क् und seinen Derivaten; daher auch verallgemeinernd (wie घपि, चन u. s. w.), z. B. कः स्वित् wer wohl und wer immer. कं स्विदर्थं परागात् RV. 1,164,17. कः स्विद्वतो निष्ठितः 1,182,7. 6,9,2. इन्द्रं क उ स्विदा चके 8,53,8. 64,7. AV. 10,4,18. VS. 23,9. ÇAT. BR. 14,6,1,1. PAÑĀK. BR. 8,6,8. किं स्वित् RV. 1,161,10. किं स्वित्ना रात्रौ वगृहे ergriff denn? 10,12,5. किं स्विदेव चक्रुषे दक्षिणा नोपते irgend Etwas AIT. BR. 5,34. 7,13. ÇAT. BR. 14,8,12,2. VS. 23,9. 47. LĀTJ. 9,10,11. किमु घित् RV. 4,18,7. किमपि स्वित् 1,164,6. मा गृधः कस्य स्विदनम् IÇOP. 1 (= BRĀG. P. 8,1,10). nach कतम् AV. 10,7,4. कति RV. 10,86,20. कियत् 4,17,12. क्व 1,161,12. 164,4. 17. 168,6. क्व स्विदस्याः परमं वगाम 8,89,10. irgend wohin 10,34,10. AV. 10,2,2. ÇAT. BR. 3,8,3,25. कर्क RV. 6,35,2. 3. 10,89,14. कुक् 40,2. कथमिव ÇAT. BR. 4,6,9,1. 11,3,1,5. 12,3,1,1. — किं स्वित्स्वप्रदु निमिषति, कस्य स्विद्वर्थं नास्ति MBH. 3,10648. 13,295. R. 2,65,11. ÇĀK. 110. RĀGĀ-TAR. 3,177. किमिदं स्वित् BRĀG. P. 1,7,26. 3,16,19. क उ स्वित् 7,37. किं नु स्विदेतत्पतति MBH. 1,3571. किं स्विदद्यैव नृपतिर्न मो प्रत्यभिनन्दति weshalb wohl? R. 2,18,8. घद्रेः प्रदुं वकति पवनः किं स्वित् führt etwa? MESH. 14. किं ब्राह्मणाः स्विच्छेयोसो दितिज्ञाः स्वित् MBH. 5,1188. दक्षिणाय वामेन कतरेण स्वित् 4,1969. कथं स्वित् 1,8634. 8636. 2,2422. 3,1852. fg. R. 2,21,60. BRĀG. P. 8,1,39. कथं स्यात्स्वित् MBH. 3,1088. कथं कर्ता स्यादीश्वरः 12614. — 2) nach andern Wörtern: घस्ति स्वित् वीर्यं तत् इन्द्र न स्विदस्ति ist wirklich — oder